

### LTIM/SE/STAT/2024-25/30

May 31, 2024

National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400 051

**NSE Symbol: LTIM** 

The BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai - 400 001

BSE Scrip Code: 540005

Dear Sir(s)/Madam,

### **Subject: Intimation regarding Newspaper Publication**

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the advertisements published by the Company on May 30, 2024, in the following newspapers:

- 1. Financial Express (English Newspaper); and
- 2. Loksatta (Marathi Newspaper)

The above advertisements are also available on the Company's website.

Thanking You,

Yours faithfully,

For LTIMindtree Limited

(Angna Arora)
Company Secretary and Compliance Officer

Encl.: As above

LTIMindtree Limited

(Formerly Larsen & Toubro Infotech Limited)

Corporate Office: L&T Technology Centre, Tower 1, Gate No. 5, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400072, India T: + 22 6776 6776 F: + 22 4313 0997

**FINANCIAL EXPRESS** 

Regd Office: Ananthapuram Village T P Gudur Mandal, Nellore, Andhra Pradesh -524 344. Ph: +91 44 45661700 E-mail: investor@waterbaseindia.com | Website: www.waterbaseindia.com | CIN: L05005AP1987PLC018436

		Quart	er ended	Year ended		
S.No	Particulars	Mar 31, 2024	Mar 31, 2023	Mar 31, 2024	Mar 31, 202	
1110	Management and American American	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
1:	Total Income	6,824.45	6,690.83	34,233.52	30,672,2	
2.	Net Loss before Tax and exceptional items	(631.93)	(229.19)	(1,325.77)	(1,325.77	
3.	Net Loss before Tax and after exceptional items	(631.93)	(229.19)	(1,325.77)	(1,325.77	
4.	Net Loss after tax and exceptional items	(477.91)	(190.51)	(1,045.16)	(347.70	
5.	Total Comprehensive Loss (after tax)	(464.50)	(173.81)	(1,016.16)	(329.34	
6.	Equity share capital (Face value of Rs.10/- per equity share)	- 2		4,142.68	4,142.6	
7.	Other equity	2	× .	13,112.08	14,128.23	
8.	Earnings Per share (of Rs.10/- each)			1100000000	00000000000	
	(a) Basic	(1.15)	(0.46)	(2.52)	(0.84	

Notes:

(b) Diluted

1. The above results were reviewed and recommended by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 29, 2024.

2. Additional information on audited standalone financial results for the Quarter and Year ended March 31, 2024 is as follows:

	Quarte	rended	rear ended		
Particulars	Mar 31,2024	Mar 31, 2023	Mar 31,2024	Mar 31, 2023	
1.000PD9.480.69099	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
Total Income	6,824.45	6,690.83	34,233.52	30,672.27	
Net Loss before Tax and exceptional items	(631.16)	(229.12)	(1,324.22)	(436,08)	
Net Loss before Tax and after exceptional items	(631.16)	(229.12)	(1,324.22)	(436.08)	
Net Loss after tax and exceptional items	(477.14)	(190.43)	(1,043.61)	(346.80)	
Total Comprehensive Loss (after tax)	(463.26)	(173.74)	(1,014,61)	(328.44)	

March 31, 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of Stock Exchange www.bseindia.com and also on the Company's website www.waterbaseindia.com

Place: New Delhi Date: May 29, 2024 On behalf of Board of Directors Varun Aditya Thapar Director DIN: 02322660

(0.84)

(2.52)

(0.46)



### EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in crores)

S.	Particulars	Quarter Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 31.03.2023	
No.		Audited	Audited	Audited	
1.	Total Income from Operations	48.49	605.40	173.37	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(124.23)	(631.77)	(152.45)	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(124.23)	(631.77)	(152.45)	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(121.64)	(629.36)	(302.41)	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(119.16)	(631.51)	(303.26)	
6.	Equity Share Capital	465.40	465.40	465.40	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	2465.95	-	
8.	Earnings Per Share (of ₹ 10/- each) 1. Basic (₹) 2. Diluted (₹)	(Not annualised) (2.61) (2.61)	(Annualised) (13.52) (13.52)	(Not annualised) (6.50) (6.50)	

Key figures of audited standalone financial results:

(₹ in crores)

Particulars Particulars	Quarter Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 31.03.2023
	Audited	Audited	Audited
Total Income from Operations	48.49	189.45	173.24
Net Profit / (Loss) for the period before tax	(123.97)	(649.27)	(257.76)
Net Profit / (Loss) for the period after tax	(123.97)	(649.27)	(407.95)
	Total Income from Operations  Net Profit / (Loss) for the period before tax	Total Income from Operations 48.49  Net Profit / (Loss) for the period before tax (123.97)	Audited Audited  Total Income from Operations 48.49 189.45  Net Profit / (Loss) for the period before tax (123.97) (649.27)

- (1) The above is an extract of the detailed format of financial results for the guarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the website of the Company at the URL https://corporate.pcjeweller.com/financial-results/
- (2) Details of audit qualifications (Standalone):
- (i) The company during the financial year ended 31s March 2019 had provided discounts of INR 513.65 Crore to its export customers which had been adjusted against the revenues for the said year (read with Note 5 to the accompanying statement). The company had initiated the process to comply with the requirements of the Master Directions on Exports of Goods and Services issued by the Reserve Bank of India. Subsequently the company has obtained the approvals from the authorized dealer banks for reduction in receivables corresponding to discounts amounting to INR 330.49 Crore. For the remaining discounts of INR 183.16 Crore, in the absence of requisite approvals and material evidence related to such transactions, we are unable to ascertain any consequential effect of the above, if any, of the same on the accompanying Statement.
- (ii) With respect to provision for the expected credit loss / impairment relating to overdue overseas Trade Receivables of the company as required under Ind-As 109, (read with Note 6 to the accompanying statement). Trade receivables as at 31st March 2024, inter alia, include outstanding from export customers aggregating to ₹ 1467.61 crore. The export receivables have been outstanding for more than 9 months and have been restated as per the RBI exchange rate as on 31st March 2024. The Company has filed necessary applications with the requisite authority as per the regulations of the Foreign Exchange Management Act, 1999 for condonation of delays in repatriation of funds by its customers. However, as a mark of prudent accounting practices the company has computed and applied cumulative ECL on the outstanding export receivables of ₹ 263.68 crore as on 31st March 2024. Despite no realization as per scheduled expected dates from the export receivables and considering the initiation of legal route or recovery during the year, we are unable to examine adequacy of the provision of expected credit loss and its consequential impact and adjustments on the accompanying statement.
- (iii) The company inventory lying at few locations is under court's custody with effect from jan'-23 as a consequence of order passed by the Hon'ble DRT/ DRAT and there is no change in the current status as on the date of balance sheet date. Accordingly, the physical verification/ inspection of the inventory at these locations could not be conducted neither by the management nor by the auditors as on the balance sheet date. Hence the inventory valuation is based on determination of estimated net realizable value or cost which is lower in accordance with the Indian Accounting Standards. We have relied upon the valuation of the Inventory as certified and determined by the management which is in accordance with the Indian Accounting Standards.
- (3) Details of audit qualifications (Consolidated):

Place: New Delhi

Date: May 30, 2024

- (i) The Holding company during the financial year ended 31s March 2019 had provided discounts of INR 513.65 Crore to its export customers which had been adjusted against the revenues for the said year (read with Note 5 to the accompanying statement). The Holding company had initiated the process to comply with the requirements of the Master Directions on Exports of Goods and Services issued by the Reserve Bank of India. Subsequently the Holding company has obtained the approvals from the authorized dealer banks for reduction in receivables corresponding to discounts amounting to INR 330.49 Crore. For the remaining discounts of INR 183.16 Crore, in the absence of requisite approvals and material evidence related to such transactions, we are unable to ascertain any consequential effect of the above, if any, of the same on the accompanying Statement.
- (ii) With respect to provision for the expected credit loss / impairment relating to overdue overseas Trade Receivables of holding company as required under Ind-As 109, (read with Note 6 to the accompanying statement). Trade receivables as at 31st March 2024, inter alia, include outstanding from export customers aggregating to ₹ 1467.61 crore. The export receivables have been outstanding for more than 9 months and have been restated as per the RBI exchange rate as on 31st March 2024. The Holding Company has filed necessary applications with the requisite authority as per the regulations of the Foreign Exchange Management Act, 1999 for condonation of delays in repatriation of funds by its customers. However, as a mark of prudent accounting practices the Holding Company has computed and applied cumulative ECL on the outstanding export receivables of ₹ 263.68 crore as on 31st March 2024. Despite no realization as per scheduled expected dates from the export receivables and considering the initiation of legal route or recovery during the year, we are unable to examine adequacy of the provision of expected credit loss and its consequential impact and adjustments on the accompanying statement.
- (iii) The Holding Company inventory lying at few locations is under court's custody with effect from jan'-23 as a consequence of order passed by the Hon'ble DRT/ DRAT and there is no change in the current status as on the date of balance sheet date. Accordingly, the physical verification/ inspection of the inventory at these locations could not be conducted neither by the management nor by the auditors as on the balance sheet date. Hence the inventory valuation is based on determination of estimated net realizable value or cost which is lower in accordance with the Indian Accounting Standards. We have relied upon the valuation of the Inventory as certified and determined by the management which is in accordance with the Indian Accounting Standards.

For and on behalf of the Board **PC Jeweller Limited** (BALRAM GARG)

**Managing Director** DIN: 00032083

Regd. Office: C-54, Preet Vihar, Vikas Marg, Delhi – 110 092 | CIN: L36911DL2005PLC134929 Phone: 011-49714971, Fax: 011-49714972, E-mail: info@pcjeweller.com, Website: www.pcjeweller.com

### **RELIANCE**

Reliance Infrastructure Limited

Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001 website: www.rinfra.com, Email : rinfra.investor@relianceada.com CIN: L75100MH1929PLC001530 Tel: 91 22 43031000, Fax. 91 22 43034662

A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2024 (Crore)

		Quarte	er Ended	Year Ended		
Sr. No.	Particulars	Particulars March 31, 2024 Audited		March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited	
1	Total Income from Operations	4,984.69	5,156.32	22,781.96	22,776.69	
2	Net Profit / (loss) before exceptional items and tax	(204.78)	(172.79)	(594.27)	(73.01)	
3	Net Profit /(Loss) before tax (after exceptional items)	15.18	(2,565.45)	(604.57)	(2,465.67)	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax		, []			
	(after exceptional items)	(220.58)	(2,705.31)	(1,608.66)	(3,221.18)	
5	Total Comprehensive Income for the period	(95.41)	(2,492.15)	(1,145.03)	(2,575.70)	
6	Paid-up Equity Share Capital	396.17	351.83	396.17	351.83	
7	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)					
	(a) Basic (Rs.)	(5.22)	(78.83)	(42.66)	(112.98)	
	(b) Diluted (Rs.)	(5.22)	(78.83)	(42.66)	(112.98)	
	(Not annualised for quarter)					
В.	Extract of the Standalone Financial Results	for the Quarter	and Year Ended	March 31, 2024	(₹ crore	
		Quarte	er Ended	Year Er	nded	

2/		Quart	er Ended	Year Ended		
Sr.	Particulars	March 31,	March 31,	March 31,	March 31	
No.	E-4817/9/2001/49146	2024	2023	2024	2023	
		Audited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	108.02	242.94	424.68	810.00	
2	Net Profit / (loss) before exceptional items and tax	(311.82)	(397.98)	(823.95)	(811.24	
3	Net Profit /(Loss) before tax (after exceptional items)	(1,070.85)	(2,790.64)	(1,937.86)	(3,203.90	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax					
	(after exceptional items)	(1,070.92)	(2,784.39)	(1,930.25)	(3,197.70	
5	Total Comprehensive Income for the period	(1,071.02)	(2,786.67)	(1,930.35)	(3,199.98	
3	Paid up Equity Share Capital	396.17	351.83	396.17	351.8	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	5,911.10	7,000.23	5,911.10	7,000.2	
8	Security Premium Account	10,133.76	9,286.85	10,133.76	9,286.8	
9	Net worth	5,666.97	6,706.06	5,666.97	6,706.0	
10	Outstanding Debt	3,059.84	3,371.73	3,059.84	3,371.7	
11	Debt Equity Ratio	0.49	0.46	0.49	0.4	
12	Earnings Per Share (Face value of Rs.10 each)					
	(a) Basic (Rs.)	(28.40)	(81.14)	(51.39)	(112.15	
	(b) Diluted (Rs.)	(28.40)	(81.14)	(51.39)	(112.15	
	(Not annualised for quarter)					
13	Capital Redemption Reserve	130.03	130.03	130.03	130.0	
14	Debenture Redemption Reserve	212.98	212.98	212.98	212.9	
15	Debt Service Coverage Ratio	(0.05)	(0.07)	(0.03)	0.0	
16	Interest Service Coverage Ratio	(0.67)	(1.54)	(0.11)	0.0	

- C. The consolidated financial results of the Group have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013.
- D. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and year ended March 31, 2024 drawn up both on a Standalone and Consolidated basis, filed with Stock Exchanges on May 30, 2024 under Regulation 33 and Regulation 52 read with regulation 63(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone and Consolidated) for the guarter and year ended March 31, 2024 are available on the Company's website, **www.rinfra.com** and on the website of the Stock Exchanges, **www.bseindia.com** and **www.nseindia.com**
- E. The figures for the previous periods and for the year ended March 31, 2023 have been regrouped and rearranged to make them comparable with those of current period.

Place: Mumbai Date: May 30, 2024

# imdegene°

### INDEGENE LIMITED

(formerly Indegene Private Limited)

CIN No. U73100KA1998PLC102040

Regd Office: Aspen Block G4, 3rd Floor, Manyata Embassy Business Park, Outer Ring Road, Nagawara, Bengaluru - 560 045

### EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2024

(All amounts in ₹ millions, except per share data)

		Quarter ended	Year ended	Quarter ended	
SI. No.	Particulars	31 March 2024	31 March 2024	31 March 2023	
			Audited		
1	Revenue from operations	6,730	25,896	6,322	
2	Net Profit for the period/year before tax	1,335	4,586	792	
3	Net Profit for the period/year after tax	948	3,367	488	
4	Other comprehensive income (net of tax)	18	79	(28)	
5	Total comprehensive income for the period/year	966	3,446	460	
6	Equity share capital (Face value of ₹2 each)	444	444	443	
7	Earnings per share (EPS) for the period/ year (face value of ₹2 each) (Not annualised for interim periods)	10.10.10.1			
	(a) Basic EPS	4.27	15,19	2.20	
	(b) Diluted EPS	4.24	15.07	2.19	

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29 May 2024. The auditors have carried out audit of the consolidated financial results for the year ended 31 March 2024 and have issued an unmodified opinion on the same.
- 2. The audited consolidated financial results of the Group have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standard Rules), 2015 (as amended) and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The Company has completed Initial Public Offer (IPO) of 40,766,550 equity shares of face value of ₹2 each at an issue. price of ₹452 per share, comprising fresh issue of 16,833,818 shares aggregating to ₹7,600 and offer for sale of 23,932,732 shares by selling shareholders aggregating to ₹10,818. The Equity Shares of the Company were listed on National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE Limited (BSE) on 13 May 2024. Accordingly, the consolidated results for the quarter and year ended 31 March 2024 are drawn up for the first time. The Company was not mandatorily required to prepare and publish quarterly results for the quarter ended 31 March 2023 in accordance with the regulations. The total offer expenses incurred till 31 March 2024 are ₹299 (inclusive of taxes) which are to be recovered from selling shareholders. The Company had accounted for these expenses till 31 March 2024 and recognised as a receivable from the selling shareholders.
- 4. (a). The figures for the quarter ended 31 March 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended 31 March 2024 and the audited year-to-date figures up to end of the nine months of the
- (b). The figures for the quarter ended 31 March 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended 31 March 2023 and the audited year-to-date figures up to end of the nine months of the
- On 22 March 2024, the Group had obtained control of Trilogy Writing & Consulting GmbH ('Trilogy GmbH'), Trilogy GmbH is a pure play high-end medical writing services provider to several large, mid-size and small pharma and biotech companies globally, by acquiring 100% of its shares. The acquisition was consummated for a consideration of ₹1,457 which includes earnout payment of ₹489. The contingent consideration is based on the performance of Trilogy GmbH during the fiscal year beginning 01 April 2024 and ending 31 March 2025 and range of contingent consideration payable is between ₹Nil to ₹1,268. The Group has concluded that the acquired set is a business.

The purchase price allocation for Trilogy GmbH is provisional and will be finalized within the measurement period, but in no event later than one year following the date of acquisition. The Group is in the process of making a final determination of the fair value of assets and liabilities, contingent consideration and useful lives of certain identified intangibles.

6. Exceptional items:

On 12 October 2022, the Group had obtained control of Cult Health LLC by acquiring 100% interest to enhance the Group's commercialization portfolio adding market development and brand strategy competencies along with patient engagement platforms. The acquisition was consummated for a consideration of ₹5,347. The contingent consideration is based on the performance of Cult during the fiscal year beginning 01 April 2023 and ending 31 March 2026 and range of contingent consideration payable is between ₹Nil to ₹3,040. Cult Health LLC is part of Omnichannel Activation segment. As mentioned above, the Group carried out remeasurement of the change in fair value of contingent consideration towards earnout payout, which was measured at its fair value on acquisition and recognised a resultant gain of ₹935. Change in fair value movement of contingent consideration has been recognized as an exceptional item during the year ended 31 March 2024. Further, the Group also carried out the assessment of recoverable value of the investments made in Cult Health LLC owing to reduction in revenues from certain customers and its impact on the future cash flows. The recoverable amount of this CGU estimated to be lower than carrying value, resulting into an impairment charge of ₹911. The impairment charge has been recognized as an exceptional item during the year ended 31 March 2024.

Standalone Information:

Bengaluru

May 29, 2024

(All amounts in ₹millions, except per share data)

		Quarter ended	Year ended	Quarter ended	
SI. No.	Particulars	31 March 2024	31 March 2024	31 March 2023	
	1000	Unaudited	Audited	Unaudited	
1	Revenue from operations	2,725	10,456	2,565	
2	Profit before tax	604	1,806	420	
3	Net profit for the period / year	489	1,379	284	
4	Other comprehensive income / (losses)	(3)	(1)	2	
5	Total comprehensive income for the period / year	486	1,378	286	

8. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed format of consolidated and standalone results of the Company are available on the Company's website www.indegene.com/investor-relations, and also on the website of the National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com and BSE Limited, www.bseindia.com where the shares of the Company are listed.

For and on behalf of the Board of Directors

(formerly INDEGENE PRIVATE LIMITED) Chief Executive Officer and Executive Director

Manish Gupta Place: Mumbai



### **The Oriental Insurance Company Limited NBCC Office Complex, Block-4** East Kidwai Nagar, New Delhi – 110023

(Information Technology Department) **Tender Notice for Empanelment of IT Consultants for** Various IT Activities

The Dy. General Manager (IT) invites offer for the Tender- "Empanelment of IT Consultants for

- various IT activities" The cost of the Tender Document is Rs. 5000/- payable by A/C Payee Demand Draft/Banker's Pay Order/Electronic Credit favoring "The Oriental Insurance Company Limited" payable at New
- Sale of the Tender Document will be between 11.00 AM to 04.00 PM on all working days from
- 31st May 2024 to 24th June 2024. Further details and Tender documents can be downloaded

om OICL's website www.orientalinsurance.org.in



APOLLO TYRES LTD. Regd. Office: 3rd Floor, Areekal Mansion.

Panampilly Nagar, Kochi- 682036 (Kerala) (CIN-L25111KL1972PLC002449) Tel: +91 484 4012046 Fax: +91 484 4012048. Email: investors@apollotyres.com, Web: apollotyres.com NOTICE

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act,

2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ("the Rules"). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividend to IEPF Authority and transfer of shares in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more to IEPF Authority. The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF Authority

under the Rules for taking appropriate action(s). The Company has also uploaded complete details of the concerned shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF Authority on its website at www.apollotyres.com under the "Investors/Shareholders information" section. Shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Authority. Shareholders whose dividend is unclaimed for the financial year 2016-17 and onwards are requested to claim the unclaimed dividend by sending a formal letter duly signed by all the joint holders along with the copy of duly signed ISR Form 1, 2 & 13 duly filled as per the instructions stated therein along with the supporting

documents including original cancelled cheque stating the name of the Account holder in case of physical securities. The Forms can be downloaded from https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx. Shareholders holding shares in electronic mode are requested to send a request letter, Client Master List, Cancelled Cheque Leaf stating the name of the Account holder along with self attested ID and Address Proof The said application should reach the KFIN ("RTA") at the address mentioned hereinbelow within three months from the date of this notice, failing which the

Company would initiate necessary action for transfer of dividend/shares to the IEPF

Authority without any further notice, in accordance with the rules.

In the event of failure to claim the dividend before the time period mentioned above, new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF Authority on completion of necessary formalities if shares are held in physical form. Hence, the original share certificate(s), which stand registered in shareholders name, will be deemed as cancelled. If shares are held in Demat form, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in demat account in favour of IEPF Authority

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF Authority. Shareholders may note that both the unclaimed dividend amount and the shares transferred can be claimed from the IEPF Authority by making an online application in the prescribed form IEPF-5 available at www.iepf.gov.in and by sending the physical copy of the same duly signed along with the requisite documents to the Registrar at the above-mentioned address for verification of the claim.

In case Shareholders have any queries, they may contact the Company's Registrar at KFIN Technologies Limited, Unit: (Apollo Tyres Ltd), Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana. Contact No. Toll-Free No.18003094001, Tel. No. 04067161527, Email Address: einward.ris@kfintech.com

Seema Thapar

Date: May 30, 2024 Place: Gurugram

Company Secretary & Compliance Officer



(Formerly Larsen & Toubro Infotech Limited)

CIN: L72900MH1996PLC104693 Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai - 400 001, India Tel: +91 22 6776 6776; Fax: +91 22 4313 0997 E-mail: investor@ltimindtree.com; Website: www.ltimindtree.com

NOTICE OF 28™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE/OTHER AUDIO-VISUAL MEANS, REMOTE E-VOTING & RECORD DATE

NOTICE is hereby given that the Twenty-Eighth (28") Annual General Meeting ('AGM') of the Members of LTIMindtree Limited will be held on Wednesday, June 26, 2024 at 12:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rules made thereunder & General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with the circulars issued earlier on the subject (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 read with the circulars issued earlier on the subject (collectively referred to as "SEBI Circulars") to transact the business set forth in the Notice convening the 28" AGM ('AGM Notice').

Electronic Dissemination of Notice & Annual Report: In compliance with

- the MCA Circulars and SEBI Circulars, the AGM Notice and the Integrated Annual Report for FY-24 will be sent by electronic mode to those Members whose e-mail address is registered with the Depositories/Company's Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Private Limited ('RTA') and shall also be made available on the Company's website at: https://www.ltimindtree.com/investors/, on website of National Securities Depository Limited ('NSDL') at: https://evoting.nsdl.com/ and also on the website of the stock exchanges i.e. BSE Limited at: https://www.bseindia.com/ and The National Stock Exchange of India Limited at: https://www.nseindia.com/. Members can attend the AGM through VC/OAVM facility only or view the live webcast at https://www.evoting.nsdl.com/. The instructions for joining the AGM are provided in the AGM Notice, Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum under Section 103 of the
- E-voting: Company is providing the facility to the Members to cast their votes on the business set forth in the AGM Notice through electronic means including 'Remote e-voting' (e-voting other than at the AGM). Detailed procedure for remote e-voting is outlined in the AGM Notice.

The facility for e-voting will also be provided at the AGM and Members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting, will be able to vote at

If your e-mail address is not registered with the Company/Depositories, you may register the same on or before 5:00 p.m. (IST) on Wednesday, June 19, 2024, to receive Notice of the AGM & Integrated Annual Report for FY 2023-24 by submission of duly filled in Form ISR-1 to RTA available on the website of the Company. The weblink of Form ISR-1 is https://www.ltimindtree.com/wpcontent/uploads/2021/12/Form-ISR-1-Request-for-Registering-PAN-KYC-Details-or-Changes-thereof.pdf?pdf=download Members holding shares in physical form or Members whose e-mail ID is not

registered, may refer to the procedure outlined in the AGM Notice for registration of e-mail ID, procuring User ID & password for attendance at the AGM & e-voting. 3. Dividend & Record Date: The Board of Directors at its meeting held on April 24.

2024, has recommended a Final Dividend of INR 45/- per equity share of face value of INR 1/- each for approval of the Members. The Record Date for determining entitlement of Members to the final dividend for FY-24 is fixed as Wednesday, June 19, 2024. The final dividend, if approved by the Members at the 28th AGM, will be paid electronically within 10 days of declaration, to the Members whose bank account details are available. Pursuant to SEBI master circular no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37

dated May 07, 2024, shareholders holding Physical securities are requested to note that if folio(s) are not updated with PAN, choice of Nomination, Contact Details, Mobile Number, Bank Account Details and Specimen Signature, then any payment including dividend, interest or redemption in respect of such folios, will be effected only through electronic mode effective from April 01, 2024 upon furnishing of all the aforesaid details in entirety to Registrar and Transfer Agent. Members who have not registered/updated their PAN, KYC details (including email, mobile number and bank account details) and Nomination in respect of physical folios details for receipt of dividend, are requested to register/update the same in the records of the Company/Depository, as the case may be, in the

following manner: Members holding shares Through their respective Depository Participant in Demat Form Members holding shares Through the Company's RTA in Physical Form

4. Tax on Dividend: Pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of Members with effect from April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from the dividend paid to Members, as applicable. Accordingly, the final dividend for FY-24, if approved by Members at the 28th AGM, shall be paid after deducting tax at source ('TDS') in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. In order to enable the Company to determine the appropriate TDS rates, as applicable, Members are requested to refer to the 'TDS instructions on Dividend Distribution' outlined in the AGM Notice and submit all requisite documents to avail tax exemption/benefit of deduction of TDS at a lower rate, on or before Wednesday, June 19, 2024.

This notice is being issued for information and benefit of all the Members and in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

For LTIMINDTREE LIMITED Angna Arora Company Secretary and Compliance Officer

financialexp.epapr.in

INDEGENE LIMITED

Date: May 30, 2024

## विकासदराबाबत ७ टक्क्यांचा आशावाद

**मुंबई :** आर्थिक वर्ष २०२४-२५ देशाची अर्थव्यवस्था ७ टक्के दराने वाढेल आणि ती जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था असेल, असे आशादायी अनुमान रिझर्व्ह बँकेने ताज्या वार्षिक अहवालात नोंदवले

देशांतर्गत पातळीवर महागाई दर आगामी काळात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र जागतिक वित्तीय स्थैर्याला वाढत्या महागाईमुळे धोका कायम आहे. ज्या परिणामी खाद्यपदार्थ आणि अन्नधान्य किमती असल्याने पुरवठ्याच्या-बाजूने जोखीम वाढण्याची शक्यता आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार झाला आणि सलग तिसऱ्या वर्षी विकासदर ७ टक्के किंवा त्याहन अधिक राहिला आहे. बाह्य प्रतिकूलता असूनही देशांतर्गत प्रबळ मागणीच्या जोरावर सरलेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशाच्या अर्थव्यवस्थेने जोम

अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने काय

भू-राजकीय तणाव, जागतिक आर्थिक बाजारातील अस्थिरता, आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमतीतील सतत होणारे चढ-उतार, हवामानातील अनियमित घडामोडी यामुळे विकासवेग काहीसा मंदावण्याची शक्यता आहे. शिवाय यामुळे महागाईवाढ होण्याची देखील भीती रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे सुधारलेला ताळेबंद, सरकारच्या

भांडवली खर्चात आणि विवेकपूर्ण पतविषयक, नियामक आणि वित्तीय धोरणांवर सरकारने लक्ष केंद्रित केल्याने जीडीपी वाढ मजबूत राहिली आहे, असे मध्यवर्ती बँकेच्या अहवालात म्हटले आहे. महागाई कमी होत असल्याने येत्या काळात विशेषतः ग्रामीण भागातून मागणी वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर मध्यवर्ती बँकेकडील परकीय चलन गंगाजळीचा साठा सध्या ६४८.७ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला जागतिक बाह्य धक्क्यांपासून सुरक्षित ठेवता

### बॅकांचे १३,९३० कोटी फसवणुकीत फस्त

सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ या वर्षी बँकिंग क्षेत्रात फसवणुकीची ३६,०७५ प्रकरणे समोर आली, मात्र दिलासादायक बाब म्हणजेच त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत फसवणुकीत समाविष्ट असलेल्या रकमेत ४६.७ टक्क्यांनी घसरण होत ती १३,९३० कोटी रुपयांवर सीमित राहिली, असे रिझर्व्ह बँकेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालाने स्पष्ट

बँकांची फसवणकीत गृंतलेली रक्कम १३,९३० कोटी रुपये असली तरी त्याआधीच्या वर्षात २६,१२७ कोटी रुपयांच्या तुलनेत निम्मी आहे. मात्र फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत तिपटीने वाढली आहे. जी २०२२-२३ मध्ये १३,५६४ च्या तुलनेत, सरलेल्या वर्षात ३६,०७५ वर पोहोचली

### २७,००० कोटींची सुवर्ण रोखे-विक्री

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये गुंतवणूकदारांनी २७,०३१ कोटी रुपये किमतीचे सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी केले. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ६,५५१ कोटी रुपयांच्या तुलनेत ही गुंतवणूक चार पटीने जास्त

आहे. गुंतवणुकदारांनी सरलेल्या

वर्षात ४४.३४ टन सोन्याच्या वजनाचे रोखे खरेदी केले, त्या आधीच्या वर्षात हे प्रमाण १२.२६ टन इतके होते. नोव्हेंबर २०१५ मधील सुरुवातीपासून सुवर्ण रोखे योजनेतून आजवर एकूण ७२,२७४ कोटी रुपये (१४९.९६ टन) विविध उभारण्यात आले आहेत.

## थेट परकीय गुंतवणुकीला ओहोटी

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

**मुंबई :** आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूक ३.५ टक्क्यांनी घसरली असून, आधीच्या वर्षातील ४६.०३ अब्ज डॉलरच्या तुलनेत ती ४४.४२ अब्ज डॉलरवर सीमित राहिली आहे. मुख्यतः सेवा क्षेत्र, संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, दुरसंचार, वाहन निर्मिती आणि औषध निर्माण यांसारख्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह आटल्याचा हा एकंदर परिणाम असल्याचे केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपीटी) गुरुवारी स्पष्ट

तथापि जानेवारी ते मार्च २०२४ या अंतिम तिमाहीत दरम्यान विदेशी गुंतवणूक ३३.४ टक्क्यांनी वाढून १२.३८ अब्ज डॉलरवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ९.२८ अब्ज डॉलर होती. भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकही २०२२-२३ मधील ७१.३५ अब्ज डॉलरवरून कमी होत, मार्च २०२४ अखेर ७०.९५ अब्ज डॉलरपर्यंत घटली आहे. आर्थिक वर्ष २०२१महाराष्ट्र आघाडीवर

सरलेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक १५.१ अब्ज डॉलर गुंतवणुकीची परदेशातून आवक झाल्याचेही उपलब्ध आकडेवारीने स्पष्ट केले. हा ओघ २०२२-२३ मध्ये १४.८ अब्ज डॉलर राहिला होता. त्याचप्रमाणे, गुजरातमध्ये २०२२-२३ मध्ये ४.७ अब्ज डॉलरवरून तो वाढून २०२३-२४ मध्ये ७.३ अब्ज डॉलरवर पोहोचला. तमिळनाडु तेलंगणा आणि झारखंडमध्येही वाढ नोंदवण्यात आली. मात्र २०२२-२३ ला १०.४२ अब्ज डॉलरवरून कर्नाटकातील परदेशातील भांडवलाचा ओघ ६.५७ अब्ज डॉलरपर्यंत घसरला.

२२ मध्ये देशामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक ८४.८३ अब्ज डॉलरचा परकीय गुंतवणुकीचा ओघ आला होता. सरलेल्या आर्थिक वर्षात, मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका, इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, केमन बेटे, जर्मनी आणि सायप्रस या प्रमुख देशांमधून गुंतवणुकीचा प्रवाह कमी राहिला, तर नेदरलँड आणि जपानमधून तो वाढला आहे.

### नफावसुलीने 'सेन्सेक्स'ची ६१७ अंशांनी गाळण

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

**मुंबई :** गुंतवणूकदारांनी गुरुवारच्या सत्रात धातू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये तुफान विक्रीचा मारा केला. याचबरोबर वायदे करार समाप्ती असल्याने त्याचाही नकारात्मक परिणाम प्रमुख निर्देशांकांवर झाला. परिणामी सलग पाचव्या सत्रात निर्देशांकात घसरणीचा

क्रम कायम राहिला.

दिवसअखेर सेन्सेक्स ६१७.३० अंशांनी घसरून ७३,८८५.६० पातळीवर स्थिरावला. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा झाल्यामुळे सेन्सेक्सने ७३,६६८.७३ हा सत्रातील नीचांक गाठला. दुसरीकडे निफ्टी २१६.०५ अंशांनी घसरला आणि तो २२,४८८.६५ पातळीवर बंद झाला.

# रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद पाकिस्तान, बांगलादेशच्या एकत्रित 'जीडीपी'ला वरचढ

### मार्च २०२४ अखेर ११ टक्क्यांनी वाढून ७०.४७ लाख कोटी रूपयांवर

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदात ११.०८ टक्क्यांनी वाढ होऊन तो ७०.४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक अहवालात तिच्या वित्तीय स्थितीतील लक्षणीय विस्ताराला अधोरेखित केले. रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्न स्थितीला वेगळ्या संदर्भात पाहिल्यास. तिच्या ताळेबंदाचा आकार, हा शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेशच्या संपूर्ण सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपीलाही मागे टाकणारा आहे.

गेल्या वर्षी म्हणजे मार्च २०२३ अखेर रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद ६३.४५ लाख कोटी रुपये होता. त्यात यंदा सुमारे ७.०२ लाख कोटींची भर पडली आहे. परिणामी रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला २,१०,८७४ लाख कोटींचे विक्रमी लाभांश हस्तांतरण शक्य झाले आहे. मार्च २०२४ अखेर रिझर्व्ह बँकेचे

Ministry of MSME (Govt. of India)

सी. बी . कोरा इन्स्टिटयूट

शिंपोली गाव, गावदेवी मैदाना जवळ, बोरीवली (पश्चिम), मुंबई-९२

गव्हर्नमेंट सर्टिफिकेट कोर्स

गाऊन माकग कास



सिपेट CIPET

INSTITUTE FOR DESIGN OF ELECTRICAL MEASURING INSTRUMENTS

MSME TECHNOLOGY CENTRE, MUMBAI

DEMINISTRY OF MICROS ANALLA MEDILINE BERBERSES

II ADMISSION OPEN II

AICTE APPROVED THREE YEARS DIPLOMA COURSES

**DIPLOMA IN TOOL & DIE MAKING** 

MSBTE EQUIVALENCE TO MECHANICAL ENGINEERING HANDS ON PRACTICAL BASED TRAINING ON DESIGN & MANUFACTURING OF TOOLS & DIES FOR MORE DETAILS: 8976300878 / 7021221498

**DIPLOMA IN 3D ANIMATION & GRAPHICS** 

HANDS ON PRACTICAL BASED TRAINING ON 2D & 3D ANIMATION

**DIPLOMA IN ROBOTICS & MECHATRONICS** 

選 ठाणे महानगरपालिका, ठाणे

पाणी पुरवठा विभाग

ठाणे महानगरपालिका, पाणी पुरवठा विभागा मार्फत ठाणे महानगरपालिका

क्षेत्रामधील एकूण ९ प्रभाग सिमतीमधील १२ कामांसाठी जलकुंभावरुन पाणी

पुरवठ्याचे परिचालन करणे. (सन २०२४-२५) या कामाकरीता ऑनालाईन

पद्धतीने ई-निविदा मागविण्यात येत आहेत. विस्तृत निविदा सुचना व निविदा

प्रपत्र अधिकृत संकेतस्थळ www.mahatenders.gov.in या संकेत

स्थिळावर दि.३१/०५/२०२४ पासून दि.०७/०६/२०२४ पर्यंत १६.०० वाजेपर्यंत

उपलब्ध आहेत.ऑनलाईन निविदा अधिकृत संकेतस्थळ वर दि.०७/ ०६/

२०२४ रोजी सायंकाळी १६.०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. सदर निविदा

दि.१०/०६/२०२४ रोजी सांय. १६.०० वाजता निविदाकार अथवा त्यांचे

सर्वांनी देऊया तंबाखू ला नकार,

करुया सदृढ आयुष्याचा स्वीकार..!

जाहीर आवाहन

आवाहन करण्यात येते की, आपण राहत असलेल्या परिसरात गटारांवरील

चेम्बरची झाकणे नादुरुस्त झाली असतील किंवा चेम्बर कव्हर नाहीत अशा

ठिकाणाचे Geotag फोटो खाली दिलेल्या भ्रमणध्वनीवर (मोबाइल नंबर)वर

व्हॉट्सअप केल्यास महानगरपालिकेमार्फत सदरचे झाकण बदलणे सोयीस्कर

२. प्रभाग समितीनिहाय खालीलप्रमाणे अभियंत्यांच्या Whats App

Number वर Geotag छायाचित्रासह तक्रार दाखल करता येईल.

Whats App Number

प्रभाग समिती ए, बी,

सी, ई, एफ

सतीशकुमार सूर्यवंशी

उप-अभियंता

९८२२०४८४९४

प्रभाग समिती डी, जी

एच. आय

सुरेश शिंगाणे

उप-अभियंता

९८९२३७४६२९

प्रभाग समन्वयक | मुख्यालय अभियंता

(संजय हेरवाडे)

अतिरिक्त आयुक्त

स्मित गांधी

555060666

१. Vvcmc.inया web site वर तक्रार दाखल करता येईल.

५८९००१८८७८

९८२३५३२४८५

९१५८२०५५५६

८६६८५०५१५७

८९८३९७५०३२

९८५०१९६३२२

९७६६६८५०४२

*७३१*ऽ*७७३*०ऽऽ

जनिहतार्थ वरील माहिती नागरिकांसाठी प्रकाशित करण्यात येत आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना जाहीर

नगर अभियंता

दूरध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६

ई-मेल : vasaivirarcorporation@yahoo.com

जावक क्र. : व.वि.श.म./बांध/१०४/२०२४

फॅक्स : ०२५०-२५२५१०७

दिनांक : ३०.०५.२०२४

ठाणे महानगरपालिका, ठाणे

Lateral Entry in the Second Year for HSC Passed Students

Eligiblity: Minimum 10th Pass

प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील.

दि:३०.०५.२०२४

|ठामपा/पिआरओ/पा.पु-मु/४७/२०२४-२५

Pls visit our oficial web-site

विरार (पूर्व),

पिन-४०१ ३०५.

होईल व पुढील अनुचित घटना टाळता येईल.

अभियंत्याचे नाव | दुरध्वनी क्रमांक

सचिन तांडेल

दुर्गेश भाटकर

सिद्धार्थ पाटील

सचिन नामधरे

स्नित आयरे

परेश पाटील

वरुण गव्हाणकर

अंकित पाटील

अनिकेत मोहिते

समिती

В

C

D

www.thanecity.gov.in

मुख्य कार्यालय विरार,

ता. वसई, जि. पालघर,

FOR MORE DETAILS: 8928129202 / 9137482215

**AICTE** 

1 | डिप्लोमा इन प्लास्टिक्स् टेक्नोलॉजी (डी.पी.टी)

पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन प्लास्टिक्स् प्रोसेसिंग ॲण्ड टेस्टिंग (पी.जी.डी.-पी.पी.टी)

पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक्स् मोल्ड

(पी.डी. -पी.एम.डी. विथ कॅड / कॅम)

2 डिप्लोमा इन प्लास्टिक्स मोल्ड टेक्नोलॉजी (डी.पी.एम.टी.)

आली आहे. गेल्यावर्षी ती १,३०,८७५.७५ कोटी रुपये अशी होती. तरतद करण्यासाठी केलेली रक्कम आकस्मिक निधीमध्ये हस्तांतरित केली जाते. तसेच वर्ष २०२२-२३ मध्ये निव्वळ उत्पन्न ८७,४२० कोटी रुपये होते. त्या वर्षात केंद्राला देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मालमत्ता विकास निधी अर्थात संचालक मंडळाने मंजूरी दिली आहे. 'एडीएफ'साठी कोणतीही तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तरतूद करण्यात आली नव्हती. मालमत्तेतील वाढ ही परकीय मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात

केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट)

(रसायने व पेट्रोरसायन विभाग, रसायने व उर्वरक मंत्रालय, भारत सरकार)

प्लॉट नं. जे - ३/२, चिकलठाणा, एमआयडीसी, औरंगाबाद - ४३१००६

• प्रवेश सूचना •-

सिपेट प्रवेश परीक्षा (CAT) 2024

डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रम

महत्वाची तारीखः अर्ज भरण्याची शेवटची तारीखः 2 जून 2024 | सिपेट प्रवेश परीक्षा (CAT) तारीखः 9 जून 2024

अधिक माहितीसाठी संपर्क : 93736 87915, 9325687902, 9763310945, 9325687903 | Tel: (0240) 2478322, 2478302

☑ ltc-aurangabad@cipet.gov.in / aurangabad@cipet.gov.in ③ www.cipet.gov.in

3 वर्षे

१० वी (पास)

मेकॅट्रॉनिक्स्/ॲटोमोबाईल/टुल ॲण्ड डाय मेकींग/ पेट्रोकेमिकल्स/इन्स्ट्मेंटेशन इंजिनियरींग/ इंडस्ट्रियल/टेक्नोलॉजी किंवा डीपीएमटी/डीपीटी

किंवा सुम्कक्षु मध्ये ३ वर्षांचा पूर्ण वेळ डिप्लोमा

दावा न केलेल्या बँक ठेवी ७८,२१३ कोटींवर देशभरातील बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींचे प्रमाण गत

वर्षभरात २६ टक्क्यांनी वाढून मार्च २०२४ अखेर ७८,२१३ कोटी रूपये झाले आहे. ही सर्व रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केली गेली आहे गेल्या वर्षी मार्च २०२३ अखेर हा निधी ६२,२२५ कोटी रूपये होता, त्यात यंदा २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रोख्यांतील गुंतवणूक, सोने आणि व्यापारी बँकांना अल्पकालीन कर्जाद्वारे अनुक्रमे १३.९० टक्के, १८.२६ टक्के आणि ३०.०५

झाली आहे. तर दायित्वांच्या बाजूने, जारी केलेल्या नवीन नोटा, ठेवी आणि इतर दायित्वांमध्ये

आणि ९२.५७ टक्के वाढ झाल्यामुळे एकुण ताळेबंदात विस्तार झाला आहे.

## टाटा मोटर्स लिमिटेड

टेलि.: +९१ २२ ६६६५ ८२८२ ई-मेल: inv\_rel@tatamotors.com वेबसाइट : www.tatamotors.com सीआयएन: एल२८९२०एमएच१९४५पीएलसी००४५२०

### ७९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

ग्रद्वारा सचना देण्यात येते. **टाटा मोटर्स लिमिटेड (''कंपनी'')**ची **७९वी वार्षिक सर्वसाधारण सभ** '**'एजीएम''/ ''सभा'')** कंपन्या अधिनियम, २०२३ (''ॲक्ट'')च्या लागू तरतुदी आणि त्याखार्ल ायार केलेले नियम, निगम कामकाज मंत्रालय (''एमसीए'') जनरल सर्क्युलर नं. १४/२०२० देनांकित ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांकित ५ मे २०२०, १०/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२२, या सबंधित तदनंतर निर्गमित केलेले संबंधित प्रक्यंलर्स, नवीनतम असलेले ०९/२०२३ दिनांकित २५ सप्टेंबर, २०२३ (एकत्रीतरीत्या ''एमसीए पर्क्यलर्स'' म्हणन संदर्भित) यासह वाचलेल्या व अनपालनार्थ व्हिडीओ कॉन्फरन्स (**''व्हीसी'**') अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (**''ओएव्हीएम'**')द्वारा सोमवार, २४ जून, २०२४ रोजी दु. ०२.३० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

पूर्वोक्त एमसीए सर्क्युलर्स व सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') सर्क्युलर नं ोबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकित १२ मे, २०२०, सेबी/एँचओ/ प्तीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांकित १५ जानेवारी, २०२१ प्रेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांकित १३ मे, २०२२, सेबी/एचओ, प्तीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकित ०५ जानेवारी, २०२३ व सेबी/एचओ/ गीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांकित ०७ ऑक्टोबर, २०२३, या संबंधित मिसीए आणि/ किंवा सेबीद्वारा निर्गमित केलेल्या अन्य कोणत्याही लाग सर्क्यलर्ससह सिक्यरिटीज ...... ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारा (एकत्रीतरीत्या ''सेबी सर्क्युलर्स'' म्हणून संदर्भित) अनुक्रमे नेर्गमित केलेले. यानसार कंपनीने सदस्यांना, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ नॅशनल सिक्यरिटीज देपॉदिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') व सेन्टल दिपॉदिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ''सीडीएसएल'') (एकत्रीतरीत्या ''डिपॉझिटरीज''/ ''डीपीज'' म्हणन संदर्भित)/ रजिस्टार ॲण्ड . टान्सफर एजन्ट (''रजिस्ट्रार''/ ''आरटीए'')कडे नोंदणीकृत आहेत, गुरुवार, ३० मे, २०२४ रोजी इलेक्टॉनिक प्रणालीत ''७९वा एजीएम'' बोलाविणारी सचना पाठविली आहे

कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२३-२४करिता एकात्मीकृत वार्षिक अहवालासमवेत (''एकात्मीकृत वार्षिव अहवाल'') कंपनीची एजीएम सुचना https://www.tatamotors.com/annual-reports/ कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याअतिरिक्त, <u>www.evoting.nsdl.com</u> एनएसडीएल''च्या वेबसाइटवरून आणि स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com या बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक् एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट्सवरसुद्धा उपलब्ध आहे. कंपनी अशा सदस्यांन एकात्मीकत वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवील. जे सदरबाबत त्यांचा फोलिओ नं./ डीपी आयर्ड व क्लायन्ट आयडी नमूद करून <u>inv\_rel@tatamotors.com</u> यावर विनंती पाठवतील.

हजर राहू शकतील व सहभागी होऊ शकतील. कृपया नोंद घ्यावी की, कंपनीच्या एजीएममध् यक्तिराः हजर राहण्यास व सहभागी होण्याकरिता कोणतीही तरतूद केली जाणार नाही. रजीएमपुर्वी व कालावधीत रिमोट ई-वोटिंगकरिता सुचना :

कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०२४ (सुधारित केल्यानुसार)च्या नियम २० यासः ाचलेल्या कायद्याच्या कलम १०८च्या तरतुदी, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५, प्रत्येकी सुधारित केल्यानुसार, च्या रेग्युलेशन ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारा निर्गमित केलेले सेक्रेटरियल स्टॅण्डर्ड्स ऑन जनरल मिटिंग्ज, एमसीए सर्क्युलर्स व अन्य लागू कायद्यानुसार, कंपनी एजीएममध्ये कामकाजाव विचारविनिमय करण्याकरिता इलेक्ट्रॉनिक प्रणालीत तिच्या सदस्यांना त्यांचे मतदान करणे सक्षा होण्याकरिता एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम कालावधीत रिमोट ई-वोटिंग सुविधेची तरतूत करून देत आहे, कंपनीने इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा मतदान करण्याच्या सुविधेकरित एनएसडीएल''ची नियक्ती केली आहे

या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारीख म्हणजेच सोमवार, १७ जून, २०२४ (''कट-ऑफ तारीख'' रोजीप्रमाणे सदस्यांच्या नोंदवहीत/ डिपॉझिटरीजद्वारा ठेवण्यात<sup>े</sup> आलेल्या लाभाधिकारी मालकांच ोंदवहीत अभिलिखित आहे, तीच केवळ एजीएमपूर्वी किंवा एजीएम कालावधीत ''एनएसडीएल''द्वा तरतुद केलेल्या रिमोट ई-वोटिंग सुविधेचा लाभ घेण्यास हक्कदार असणार आहेत.

र्जीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधीदरम्यान उपलब्ध असणार आहे

	गुरुवार, २० जून, २०२४ राजा स. ०९.०० वा. (माप्रव) पासून					
ई-वोटिंग संपेल	रविवार, २३ जून, २०२४ रोजी सायं. ०५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत					
<u> </u>						

आहे, ज्यांनी सभेपूर्वी त्यांचे मतदान केलेले नाही, एजीएम कालावधीत ई-वोटिंगमार्फत त्यांचे मतदान

गमान्य भागधारकांच्या मतदानाचे हक्क भरणा केलेल्या सामान्य समभाग भांडवलाच्या सदर प्रमाण असणार आहेत आणि ''ए'' सामान्य भागांवरील मतदान हक्कांबाबत, भागधारक असलेल्या प्रत्येव इहा ''ए'' सामान्य भागाकरिता एका मतास हक्कदार असणार आहे.

ऱ्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारा ठरावांवर त्यांचे मतदान केलेले आहे ते ''व्हीसी'' ओएव्हीएम''द्वारा एजीएममध्ये हजर राह शकतील/ सहभागी होऊ शकतील: परंत एजीएममध्ये पन्ह

कंपनी/ डीपीकडे ई-मेल पत्त्यांची नोंदणी आणि ई-वोटिंगकरिता यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त

न्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल पत्ते अपडेट

केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी <u>csg-unit@linkintime.co.in</u> यावर

आरटीए'ला तसे लेखी विनंती पाठवून त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी करावी/ अपडेट करावेत. ज्य दस्यांकडे डिमटेरियलाइज्ड स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी, त्यांच्य . अपडेट करावेत. पर्यायी सदस्य सोमवार केरावी अपडेट करावेत. पर्यायी सदस्य सोमवार २० जून, २०२४ रोजी सायं. ०५.०० वा. किंवा तत्पूर्वी https://liiplweb.linkintime.co.in <u> EmailReg/Email\_Register.html</u> या लिंकला भेट देऊन एकात्मीकृत वार्षिक अहवालार्च व्वीकृती होण्याच्या दृष्टीने, लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची टीएसआर कन्सल्टन्ट्र ायव्हेट लिमिटेड, २२ डिसेंबर, २०२३च्या प्रभावापासून लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लेमिटेडसमवेत विलीन झालेली), कंपनीची आरटीए, यांच्याकडे त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी करू शकतील. ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीकरिता सविस्तर प्रक्रियेची एजीएम बोलाविणाऱ्या सुचनेमध्ये तरतुद

प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेली कोणतीही व्यक्ती आणि बिगर-वैयक्तिक सदस्य, ज्यांनी कंपनीचे भाग प्राप्त केले आहेत आणि सूचना पाठविल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि कट-ऑफ तारीख हणजेच १७ जून, २०२४ रोजीप्रमाणे भाग आहेत, ती कंपनी/ आरटीए किंवा evoting@nsdl.co.in यावर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि गर सदस्य आधीच रिमोट ई-वोटिंगकरिता ''एनएसडीएल''कडे नोंदणीकृत आहे, तर ते त्यांच्या नतदानाकरिता विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरू शकतील. जर सदस्य त्यांचा पासवर्ड विसरले भसल्यास, ते <u>www.evoting.nsdl.co.in</u> यावर उपलब्ध असलेल्या ''फॉरगॉट यूजर डिटेल्स/ गासवर्ड'' किंवा ''फिजिकल युजर रिसेट पासवर्ड'' पर्यायांचा वापर करून किंवा ०२२-४८८६ ७००० पावर कॉल करून त्यांचा पासवर्ड रिसेट करू शकतील. डिमॅट स्वरूपातील प्रतिभृती असलेल्या वैयक्तिक भागधारकांच्या बाबतीत ज्यांनी कंपनीचे भाग प्राप्त केले आहेत व सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे सदस्य बनतात आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच सोमवार, १७ जून, २०२४ रोजीप्रमाणे यांच्याकडे भाग आहेत ते ''ॲक्सेस टू एनएसडीएल ई-वोटिंग सिस्टम''अंतर्गत सूचनेकरिता नोंदीत नमुद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतील.

कोणत्याही शंकांकरिता, तुम्ही सदस्यांकरिता असलेले फ्रीक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स आणि www.evoting.nsdl.comच्या डाऊनलोड सेक्शनकडे सदस्यांकरिता उपलब्ध असलेले ई-वोटिंग यूजर मॅन्युअल पाहू शकाल किंवा कॉल करू शकाल: ०२२-४८८६७००० किंवा evoting@nsdl.co.in यावर श्री. संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक- ''एनएसडीएल'' यांना विनंती पाठव् शकाल.

डिपॉझिटरी म्हणजेच ''एनएसडीएल'' व ''सीडीएसएल''द्वारा लॉगइन संबंधित कोणत्याही तांत्रिक

	तक्रारीकरिता डिमॅट प्रणालीत देण्यात आला आहे : लॉगइन टाइप ''एनएसडीएल''कडे डिमॅट	त प्रतिभूती	असलेले	वैयक्तिक	भागधारव	<b>क्रांकरिता</b>	हेल्पडेस्क	याखाली
	लॉगइन टाइप	हेल्पडेस्क	ह तपशील					
l	''एनएसडीएल''कडे डिमॅट	सदस्य व	<u>क्रोणत्याही</u>	तांत्रिक	प्रकरणास	सामोरे	- जात अस	त्यास ते
			- 11	***************************************				

	४८८६ ७००० यावर कॉल करून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतील.
	सदस्य कोणत्याही तांत्रिक प्रकरणास सामोरे जात असल्यास ते
ाणालीत प्रतिभूती असलेले	helpdesk.evoting@cdslindia.com यावर विनंती पाठवून
वैयक्तिक भागधारक	किंवा टोल-फ्री नं. १८०० २२ ५५ ३३ यावर कॉल करून सीडीएसएल

**रुणास सामोरे जात असल्यास** ndia.com यावर विनंती पाठवृन ५३३ यावर कॉल करून सीडीएसएर हेल्पडेस्कशी संपर्क साध शकतील

(ए) एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंग, (बी) ''व्हीसी''/ ''ओएव्हीएम''द्वारा एजीएममध्ये हजर राहा । सहभागी होणे, (सी) एजीएम कालावधीत ई-वोटिंग आणि (डी) ई-मेल आयडी'जची नोंदणी व्यापक मार्गदर्शन एजीएमच्या सूचनेमध्ये

https://www.tatamotors.co./annual-reports/ या कंपनीच्या वेबसाइटवरून डाऊनलोड संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेची छाननी करण्याकरिता तसेच एजीएम कालावधीत ईः

वोटिंग स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता परिनिरीक्षक म्हणून श्री. पी. एन. पारीख (सदस्यत्व क्र. एफसीएस ३२७) आणि त्यांच्या अनपस्थितीत श्रीमती जिग्यासा वेद (सदस्यत्व क्र एफसीएस ६४८८) आणि त्यांच्या अनपस्थितीत श्री. मितेश ढबलीवाला (सदस्यत्व क्र. एफसीएर ८३३१), मेसर्स पारिख ॲण्ड असोसिएट्सचे, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज, यांची नेमणूक केली आहे. रेमोट ई-वोटिंग व एजीएम कालावधीतील ई-वोटिंगचा निकाल एजीएमच्या समाप्तीपासू-कामकाजाच्या दोन दिवसांच्या आत घोषित करण्यात येणार आहे. घोषित झालेल्या निकाल रिनिरीक्षकांच्या अहवालासमवेत, त्यांच्या उद्घोषणेनंतर त्वरित <u>www.tatamotors.com</u> य कंपनीच्या वेबसाइटवर आणि <u>www.evoting.nsdl.com</u> या ''एनएसडीएल''च्या वेबसाइटवर स्तुत करण्यात येणार आहेत तसेच स्टॉक एक्स्चेंजेसकडे, जेथे कंपनीचे भाग सूचिबद्ध आहेत, हणजेच बीएसई व एनएसईकडे पाठविण्यात येणार आहेत आणि <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com या त्यांच्या संबंधित वेबसाइट्सवर उपलब्ध करून देण्यात आहेत.

टाटा मोटर्स लिमिटेडकरित स्वाक्षरी/-मलॉय कमार गप्ता



सीआयएन: L72900MH1996PLC104693

नोटणीकत कार्यालयः एल ॲण्ड टी हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१, भारत दू क्र.: +९१ २२ ६७७६ ६७७६ ; फॅक्स क्र.: +९१ २२ ४३१३ ०९९७ ई-मेल: investor@ltimindtree.com ; संकेतस्थळ: www.ltimindtree.com

कंपनीच्या व्हीडीयो कॉन्फरन्स/अन्य ऑडीयो–व्हीज्यूअल साधनांद्वारे होणाऱ्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सूचना, रिमोट ई-व्होटींग आणि अभिलेखन दिनांक याद्वारे सूचना देण्यात येते की, एलटीआयमाइंडट्री लिमिटेडची **अड्डावीसावी (२८ वी)** वार्षिक

सर्वसाधारण सभा **बुधवार, २६ जून, २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता (भाप्रवे.),** कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') त्या अंतर्गत निर्मित नियमांसहवाचीत आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे सदर विषयावर वितरीत अगोदरच्या परिपत्रकासहवाचित २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२३ (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रक'' म्हणू-संबोधीत) आणि या विषयावर सेबीद्वारे वितरीत अगोदरच्या परिपत्रकांसह वाचित ०७ २०२३ दिनांकित सेबी परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CFD-PoD 2/P/CIR/2023/167 (एकत्रिपणे ''सेबी परिपत्रके'' म्हणून संबोधीत) च्या प्रयोज्य तरतूर्दीच्या अनुपालनासह, कंपनीच्या २८ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये ('एजीएम सूचना') नमूद कामकाजाच्या निष्पादनासाठी व्हीडीयो कॉन्फरन्सींग ('व्हीसी'')/अन्य ऑडीयो व्हीज्युअल साधनांदारे (''ओएव्हीएम'') संपन्न होईल 9. सूचना आणि वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक प्रसारण: एमसीए परिपत्रक आणि सेबी

- परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये, एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४ चा समग्र वार्षिक अहवाल, ज्या सभासदांनी कंपनी/डिपॉजिटरी पार्टीसीपंट्स आणि/किंवा कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतर एजंट (''आरटीए'') म्हणजे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे आपले ई-मेल आयडी नोंदविल आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वार पाठविण्यात थेईल आणि कंगनीच्या संवेदास्थळ <u>https://www.ltimindtree.com/investors/</u> नॅशनल सिक्यूरिटीज डीपॉजीटरी लिमिटेडच्या ('एनएसडीएल') संकेतस्थव https://evoting.nsdl.com/, आणि तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजे बीएसई लिमिटेस्च्या https://www.bseindia.com/ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या सर्केतस्थळः <a href="https://www.nseindia.com/">https://www.nseindia.com/</a> वरही उपलब्ध करण्यात येतील. सभासद एजीएममध्ये केवळ हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित राह शकतील किंवा https://www.evoting.nsdl.com/ येथे शेट वेबकास्ट पाहू शकतील. एजीएममध्ये सहमागी होण्याचे निर्देश एजीएम सूचनेमध्ये देण्यात आले आहेत. कायद्याच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सभासदांची गणसंख्येच्या हेतूसाठी गणना
- **ई-व्होटींग:** कंपनीकडून एजीएम सूचनेमध्ये नमुद केलेल्या कामकाजावर मतदान करण्यासाठी 'रिमोट ई-व्होटींग' समाविष्ट इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे सुविधा पुरवण्यात आली आहे. रिमोट ई-व्होटींगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात

एजीएममध्येही ई-व्होटींगची सुविधा पुरविण्यात येईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींगद्वारे त्यांचे मृतदान केले नाही अशा एजीएममध्ये उपस्थित सभासदसुध्दा सभेमध्ये मृतदान

जर तुमचे ई–मेल पत्ते कंपनी/डीपॉजीटरीजकडे नोंदणीकृत नसतील, तर कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध योग्यपध्दतीने भरलेला फॉर्म आयएसआर- १ आरटीएकडे साद करून एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करता सर्वसमावेशक वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी, **बुधवार, १९ जून, २०२४ रोजी** सायं. ५:०० वा. (भाप्रवे किंवा तत्पूर्वी ते नोंदणी करू शकता. फॉर्म आयएसआर–१ ची वेबलिंक https://www.ltimindtree.com/wp-content/uploads/2021/12/Form-ISR-1-Request-for-Registering-PAN-KYC-Details-or-Changes-thereof.pdf?pdf=download आहे

भौतिक प्रारूपामध्ये शेअर धारक सभासद किंवा ज्या सभासदांचे इ–मेल आयडी नोंदणी झाले नसतील, त्यानी ई–व्होटींगसाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आणि ई–मेल आयडी नोंदविण्यासाठी एजीएम सूचनेमध्ये नमूद प्रक्रिया पहावी.

लाभांश आणि अभिलेखन दिनांक: संचालक मेंडळाने त्यांच्या २४ एप्रिल, २०२४ रोजी झालेल्या सभेमध्ये भा रू १/- दर्शनिमल्याच्या प्रत्येक समभागावर भा रु ४५/- च्या अंतिम लाभांशाची सभासदांच्या मंजूरीसाठी शिफारस केली आहे. वित्तीय वर्ष २०२४ करता अंतिम लाभांशासाठी सभासदांचा हक्क निर्धारित करण्याकरिता नोंद तिथि वृधवार **१९ जून, २०२४** निश्चित करण्यात आली आहे. २८ व्या एजीएममध्ये सभासदांकडून अंतिम लाभाशाला मंजुरी मिळाल्यास, ज्या सभासदानी त्यांच्या बँक खात्याचा तपशिल अपडेट केला आहे त्यांना घोषणा दिनांकापासून १० दिवसात इलेक्ट्रॉनिक पध्दतीने लाभांश अदा करण्यात येईल

सेबी मास्टर सर्कुलर क्र. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 दिनांकित ०७ मे, २०२४ च्या अनुरोधाने, भौतिक प्रतिभूती धारक शेअरहोल्डर्सना नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की, अशा फोलियोच्या संबंधीत पॅन, नॉमिनेशनची निवड, संपर्क तपशील, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील आणि नमूना स्वाक्षरी अद्ययावत केली नसल्यास लाभांश, व्याज किंवा विमोचन देय समाविष्ट कोणतेही पेमेंट, निबंधक आणि हस्तांतरण एजंटकडे उपरोक्तन नमूद संपूर्ण तपशील सायदर केल्यावर ०१ एप्रिल, २०२४

ज्या सभासदानी त्यांचे भौतिक फोलियोजच्या संदर्भात पॅन, केवायसी तपशील (ईमेल मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील समाविष्ट) आणि नॉमिर्न नोंद्विला/अद्ययावत केला नसेल, त्यांना कंपनी/डीपॉजीटरीच्या अभिलेखामध्ये, खार्ल दिलेल्या पध्दतीने नोंद्विण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.


डीमॅट प्रारूपामध्ये शेअर्स धारण केलेले सभासद	त्यांच्या संबंधीत डीपॉजीटरी पार्टीसीपंट मार्फत
भौतिक प्रारूपामध्ये शेअर्स धारण	कंपनीच्या आरटीए मार्फत
केलेले सभासद	
 minma — —	2-2 2-2

**लाभांशावरील कर:** वित्त कायदा, २०२० च्या अनुरोधाने, १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांना मिळणारे लाभांशाचे उत्पन्न करपात्र आहे आणि सभासदांना अदा केलेल्य लाभांशामधून स्त्रोतावर कर कपात करणे कंपनीसाठी आवश्यक आहे. तद्नुसार संचालक मंडळाने शिफार्स केलेला, आणि २८ व्या एजीएममध्ये सभासदानी दिल्यास, वित्तीय वर्ष-२४ चा अंतिम लाभांश, प्राप्तीकर कायदा, १९६१ च्या तरतूदीनुसार स्त्रोतावर क कपात (टीडीएस) केल्यानंतर प्रदान करण्यात येईल. कंपनीला योग्य टीडीएस दूर निर्धारित करणे शक्य व्हावं याकरिता, एजीएम सूचनेमध्ये नमूद 'लाभांश वितरणावरील टीडीएस निदेशन' पाहण्याची आणि कर शिथिलता/निम्न दराने टीडीएसच्या कपातीचे लाभ प्राप्त करण्यासाठी **बुधवार, १९ जून, २०२४** रोजी किंवा पूर्वी सर्व आवश्यक दस्तावेज सादर करण्याची विनंती करण्यात येते आहे. ही सूचना सर्व सभासदांच्या माहिती आणि लाभासाठी आणि एमसीए परिपत्रक व सेबी

परिपत्रकाच्या अनुपालनामध्ये वितरीत करण्यात आली आहे.

एलटीआयमाइंडट्री लिमिटेड करता

दिनांक: ३० मे, २०२४ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी















दिनांक : ३० मे. २०२४

कंपनी सचिव